

प्रागैतिक शिक्षण संस्थेचे
नृतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजापूर
ता. संगमनेर जि. अहमदनगर
द्वितीय स्तर परीक्षा

प्रश्न. Mon R. G

सन - 2019-2020

वर्ग - T.P.B. Com

Set - A

मुळा-30

वेळ- 1 ता.

विषय - भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास

प्रश्न 1. ला 1) आर्थिक विकासातील भौद्योगिकीकरणची भूमिका स्पष्ट करा. 10 गुण

OR
2) जगाच्या संदर्भात भारतातील शेनमालाच्या विक्रीव्यवस्थेच्या समस्या कोणत्या ने स्पष्ट करा.

प्रश्न 2. ला 1) आर्थिक विकासातील परकीय व्यापाराचे महत्त्व स्पष्ट करा. 10 गुण

OR
2) भारतातील पायाभूत सुविधांचे आर्थिक विकासातील भूमिका व महत्त्व स्पष्ट करा.

प्रश्न 3. ला 1) मोठ्या उद्योगाच्या समस्या स्पष्ट करा.

2) विदेशी भांडवलाला फायदे व तोटे स्पष्ट करा.

OR
1) विदेशी भांडवल अर्थ व भूमिका स्पष्ट करा.

2) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कार्य आणि कार्यपद्धती स्पष्ट करा.

प्रश्न 4. ला टिपा लिहा

1) व्यवहारतालाचे महत्त्व

2) जागतिकीकरण

3) राष्ट्रीय उत्पन्न

4) भौद्योगिकीकरण.

05 गुण

प्रागैतिक शिक्षण संस्थेचे
नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजापूर
ता. संगमनेर जि. महमदनगर
द्वितीय स्तर परीक्षा।

Prof. Manoj R. G.

सन 2019-2020

वर्ग - T.P.B. (10th)

विषय - भारतीय भाषा प्रागैतिक आर्थिक विकास

Set-B
गुण- 30
वेळ- 1 ता.

प्रश्नां ल। 1) भारतीय आर्थिक विकासाच्या संदर्भात भारतीय भूव्यवस्थेतील
शेतीचे स्थान स्पष्ट करा।

10 गुण

OR
2) उद्योगाच्या भूव्यवस्था म्हणून भारतीय भूव्यवस्थेची मूलभूत
वैशिष्ट्ये स्पष्ट करा।

प्रश्न 2। 1) भारतातील लघु उद्योगांची भूमिका स्पष्ट करा। लघु उद्योगाच्या
समस्यांची चर्चा करा।

10 गुण

OR
2) भारतीय शेती विकासातील मंडळाचे विशेद करा।

प्रश्न 3। 1) व्यापारातील व व्यवहारातील संकल्पना स्पष्ट करा।

2) आर्थिक विकासातील मानवी संसाधनांची भूमिका सांगा।

05 गुण

OR
1) मानवी दक्षिणता निर्देशांक संकल्पना विशेद करा।

2) चालू व मांडवली आयात व निर्यात परीवर्तनीयता सांगा।

स्पष्ट करा।

प्रश्न 4। टिप। लिख

05 गुण

1) प्रागैतिक व्यापार संघटना (WTO)

2) किमान आधारभूत किंमत संकल्पना।

3) पायाभूत सुविधा विकासात आजची क्षेत्राची भूमिका

4) ब्रिक्स (BRICS)

Q1 Give short Notes any 2

(10)

A) TYPES of branch Accounting

B) meaning of single Entry system

C) objectives of Ratio Analysis

Q 2. The following are summarised profit & loss Account for the year ended 31st march 2016 & the Balance sheet as on that date of Cipla Ltd., cochin.

Profit & loss Account for the year ended
31-3-2016.

particulars	₹	particulars	₹
To opening stock	10,000	By sales	1,00,000
To purchase	55,000	By closing stock	15,000
To Gross profit c/d	50,000		1,15,000
	1,15,000		
To Administration Exp.	15,000	By Gross profit b/d	50,000
To Interest	3,000		
To selling Exp.	12,000		
To Net profit c/d	20,000		
	50,000		50,000

Balance sheet as on 31st mar 2015

Liabilities	₹	Assets	₹
Share capital (10,000 shares of ₹ 10 each)	1,00,000	Land & Building	50,000
Profit & loss	20,000	Plant & machinery	30,000
Creditors	25,000	Stock	15,000
Bills payable	15,000	Debtors	15,000
		B/R	12,500
		Cash at bank	17,500
		Furniture	20,000
	1,60,000		1,60,000

* Additional Information :-

Average Debtors ₹ 12,500, credit purchases ₹ 40,000
Credit sales ₹ 80,000

Calculate :- a) Stock Turnover Ratio b) Debtors Turnover Ratio
c) Creditors Turnover Ratio d) Working capital Turnover Ratio
e) Sales to capital employed f) Return on shareholders funds
g) Gross profit Ratio h) Net profit Ratio
i) EPS j) Operating Ratio

xxx

Q1. Give short Notes any 2

1) Income Tax: TDS

(10)

2) objectives of financial statement Analysis

3) objectives of Ratio Analysis

Q2. Jain Brothers, Jalgaon has a branch at ⁽²⁰⁾ Dhulia. All goods required for sale at Dhulia are supplied from Jalgaon at cost plus 25% & all cash received at the branch is banked daily in the Head office Account opened in a Bank at Dhulia. From the following particulars prepare Dhulia branch Account in the books of Jain Brothers, Jalgaon, Head office for the year ended 31-3-2016.

Particulars	₹
Balances as on 1-4-2015	
i) stock	79,000
ii) Debtors	1,13,000
iii) petty cash	900
Returns from customers	4,000
Returned goods to Head office	10,000

Bad debts written-off	1,000
Bad debts provision	2,100
Selling for cash	14,000
Rent payable on 31-3-2016	1,000
Allowances given	4,500
Branch expenses paid by Head office	
1) Rent	14,000
2) salary	15,000
3) sundries	7,000
Petty cash expenses at branch	2,400
Total sales	3,49,000
Petty cash remittances	2,800
Balances as on 31-3-2016	
i) stock	84,000
ii) debtors	1,95,100
Goods invoiced to branch	2,50,000

1,000
2,100
14,000
1,000
4,500
14,000
15,000
7,000
2,400
3,49,000
2,800
84,000
1,95,100
2,50,000

Pragatik Shikshan Sanstha

Auton Art, commerce and science college Raigarh
Tal - Surgamner Dist - A. Nagar

Subject - Auditing & Taxation
(pattern 2013)

Class - T y B.com

A

time - 1 hour

marks - 30

- Q.1) Problem on Income From House Property. 10 marks
- ① Sanket Owned two Houses. For the Financial year 2016-2017, details relating to the properties are given below.

Particulars	House 1	House 2
Fair Rent	3,35,000	2,32,000
Municipal Valuation	3,36,000	2,35,000
Municipal Tax Paid	4,000 (paid)	5,000 (due)
Annual Rent	3,38,000	2,35,000
Land Revenue (Paid)	2,500	4,000
Ground Rent (due)	3,200	12,000
Interest on capital	—	1,14,000
Nature of occupation	L.O For Residence	L.O For Business
Date of completion of Construction	May, 2010	April, 2012

You are required to compute income from House Property for the A.Y. 2016-17.

Q.2) Problem on Income From Salary.

20

Mrs. Pallavi is employed in a company at Mumbai. She furnished the following Particulars of income for the financial year 2015-2016.

- i) Basic Salary Rs. 30,000 p.m.
- ii) Dearness allowance Rs. 12,000 p.m. (Rs. 4000 for Retirement Benefit.)
- iii) Bonus Rs. 40,000.
- iv) Interest on R.P.F. at 13% of Rs. 78,000.
- v) Entertainment allowance Rs. 2000 p.m.
- vi) Employers Contribution to R.P.F. is 15% of salary.
- vii) She is provided with furnished Accommodation at Mumbai by the employer. Cost of Furniture is ₹1,00,000. Rent paid for accommodation by Mrs. Pallavi is Rs. 4000 p.m.
- viii) Hospital bill reimbursed by the employer is Rs. 24,000.
- ix) She has been provided with the facility of sweeper, watchman and servant who are paid by the employer Rs. 1500 p.m., Rs. 1800 p.m., and Rs. 1700 p.m. respectively.
- x) She has been provided with a 1800 c.c. car for both official and private purpose. Running and Maintenance Expenses are borne by the employer.
- xi) Gas, Electricity and water bills paid by Employer Rs. 24,000.
- xii) Professional Tax paid Rs. 2500. Compute her taxable income from salary for the A.Y. - 2016-17.

Pragatik Shiksha Sanstha
Auten Arts commerce and science college Raigarh
Tal - Sanganer Dist - A. Nagar

Subject :- Auditing & Taxation
(pattern - 2013)

Class :- T.Y.B.Com

Time : 1 hrs

Mark : 30

B

Q.1) Problem on Income from House Property. 10 marks
Gopal owns three Houses. For his residential purposes.
The following are the details of this houses.

Particulars.	House I	House II	House III
a) Municipal Valuation.	40,000	50,000	60,000
b) Fair Rent.	35,000	55,000	60,000
c) Standard Rent. (as per rent control Act.)	30,000	60,000	58,000
d) Municipal Taxes.	4,000	5,000	5,000
e) Repairs.	—	8,000	16,000
f) Ground Rent.	15,000	—	—
g) Interest on loan borrowed for construction of the House.	—	—	2,25,000

You are required to determine the taxable income from House Property of Mr. Gopal for the A.Y 2017-18.

Q.2) Problem on Income From Salary.

2.

Mr. Sanjay an employee of MPK Company Ltd, Pune. Find his taxable income from salary for the A.Y. 2016-2017.

- i) Basic Salary Rs. 30,000 p.m.
- ii) Dearness Allowance ₹ 6,000 p.m (Part of the salary.)
- iii) Bonus @ 20% p.a. of salary.
- iv) Entertainment Allowance Rs. 9,000 p.m.
- v) Employer's Contribution to R.P.F. @ 13%.
- vi) Interest Credited on R.P.F. balance @ 12% ₹ 24,000.
- vii) Free furnished room was allotted to him by the employer at Pune. Fair rent ₹ 5,000 p.m. & cost of the furniture ₹ 3,00,000.
- viii) Gas, Electricity and water charges ₹ 5,000 p.a. paid by Employer.
- ix) Reimbursement of Medical Expenses ₹ 12,000 p.a.
- x) His Contribution to R.P.F. ₹ 4,000.
- xi) A motor car (c.c. of the engine is 1.8 liters) is provided to Mr. Sanjay. The Motor car used for both official and private purpose. Expenses on maintenance of private use are born by Mr. Sanjay.
- xii) Insurance Premium on his own policy ₹ 4,200 p.a. and on his wife policy ₹ 3,600 p.a. are Paid by the employer.
- xiii) His son is studying in I.I.T Pune. His fees for ₹ 50,000 was paid by employer direct to the Institute.

प्रागतिक शिक्षण सँदधेचे

मुलत कळ, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राणापूर
ता. संगमनेर जि. भ. नगर

विषय :- बँकिंग - Business Regulatory
Framework

Class - T.Y B.com

Time - 1 hr

Mark - 30

A

प्र. 1) खालील प्रश्नांची सोडवणूक उत्तरे लिहा. (कोणतेही 3) 15 marks

1) ग्राहक संरक्षण कायद्याची वैशिष्ट्ये सांगून त्याची व्याप्ती स्पष्ट करा ?

2) पृष्ठांकनाचे प्रकार किंवा हस्तांतराचे प्रकार स्पष्ट करा ?

3) ट्रेडमार्कचे विविध प्रकार स्पष्ट करा ?

4) मध्यस्थ किंवा लवादाचे अधिकार स्पष्ट करा ?

प्र. 2) खालील प्रश्नांची साविस्तर उत्तरे लिहा (कोणतेही 3) 15 मार्क

- 1) ग्राहक म्हणजे काय ते सांगून ग्राहक संरक्षणाची आवश्यकता सांगून ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती आणि ग्राहकाचे अधिकार व कर्तव्य स्पष्ट करा ?
- 2) समझौता / सन्मोखा म्हणजे काय ते सांगून समझौता कार्यपद्धती स्पष्ट करा ?
- 3) चलनक्षम दस्ताची नोंदणी व निवेधीकरण यांचा फरक स्पष्ट करा ?
- 4) पेटंट म्हणजे काय ते सांगून पेटंट मिळविण्याच्या पद्धती किंवा पेटंटीला मिळणारे अधिकार स्पष्ट करा ?
- 5) धनादेरा म्हणजे काय ते सांगून धनादेराची वैशिष्ट्ये आणि धनादेराचे प्रकार स्पष्ट करा ?

प्रागानिक शिक्षण संस्थेचे

ज्ञान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राणापूर
ता. संगमनेर जि. अ. नगर

विषय:- Business Regulatory Framework

Class: T.Y.B.Com

Time:- 01 hr

Marks: 30

B

प्र. 1) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (कोणतेही 3) 15 मार्क्स

1) डुंडी म्हाजे काय ते सांगून डुंडीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा ?

2) ट्रेडमार्क म्हाजे काय ते सांगून ट्रेडमार्कची वैशिष्ट्ये स्पष्ट करा ?

3) मध्यस्थी किंवा लवायाचे फायदे स्पष्ट करा ?

4) ग्राहक संरक्षणाची आवश्यकता स्पष्ट करा ?

प्र. 2) खालील प्रनांयी सार्वस्तर उत्तरे लिहा (कोणतेही 3) 15 मार्क

- 1) मध्यस्थी करार म्हणजे काय ते सांगून, मध्यस्थी करारातील आवश्यक बाबी आणि मध्यस्थाची कर्तव्ये स्पष्ट करा?
- 2) डिझाईन म्हणजे काय ते सांगून डिझाईन ची महत्त्व, वैशिष्ट्ये आणि अधिकार स्पष्ट करा?
- 3) ग्राहक संरक्षण परिषदा ही संकल्पना स्पष्ट करा?
- 4) कॉपीराईट म्हणजे काय ते सांगून कॉपीराईटचे वैशिष्ट्ये, कॉपीराईटमध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबी आणि कॉपीराईटधारकास मिळणारे अधिकार स्पष्ट करा?
- 5) जागतिक बौद्धीक संपदा संघटनेची उद्दीष्ट्ये, साधने व जागतिक बौद्धीक संपदा संघटनेची कार्यक्रम व क्रिया स्पष्ट करा?

જાન કલો, વાઘિજ્ય વ વિજ્ઞાન મહાવિદ્યાલય, રાજીપુર

સેશવ પરિક્ષા - 19-20

To P.B. Com

marks-30 વિષય:- ભારતીય બેંક કાયદે આગળ વ્યવહાર III

પ્ર ૧ લા પુઠીલ પ્રશ્નાંતી ઉત્તરે 20 શબ્દોંત લિહા (વખા 5) 10

1) "બેંક" વ્યાખ્યા ૬૫૧૧

૨) સર્વસાધારણ ધારણાધિકાર ધોતે કાયદે

૩) સ્થાવર પાત્રપત્રા ધોતે કાયદે

૪) ગાહોળાંતી વ્યાખ્યા ૬૫૧૧

૫) સાદે ગાહોળા ધોતે કાયદે

૬) રૂંત્રજી ગાહોળા ધોતે કાયદે

7) પ્રકલ્પ કુલ્પમાપન ધોતે કાયદે.

પ્ર ૨ શ પુઠીલ પ્રશ્નાંતી ઉત્તરે 50 શબ્દોંત લિહા (વખા 2) ૦૪

1) વગીવદીયા અધિકાર સંકલ્પના સાંગાદે.

૨) શીતમાલ તારણ સ્વીકારણાતીલ ઘોતે સાંગાદે

૩) તારણ સ્વીકારણાદી ધોતે બેંકેતી કરતીલે સાંગાદે

પ્ર ૩ શ પુઠીલ પ્રશ્નાંતી ઉત્તરે 300 શબ્દોંત લિહા (વખા 1) 12

1) ગાહોળાંતી વૈશાષ્ટ્યે સ્પષ્ટ કરાદે

૨) પ્રકલ્પ કુલ્પમાપનાંતી કાર્થિક વ તોગિક

સાંગુ સ્પષ્ટ કરાદે

—xxx—

સરાવ પરિષ્તા - 19-20

T.Y.B. Com

મકમલ-30

વિષય: ભારતીય બેંક કાયદે આઠિ વ્યવહાર III

પ્ર ૧૯૦ પુઠીલ પ્રશ્નાંતી ડલર 20 શલ્કાંત લિહા (વન્ય 5) 10

- 1) બેંકેતી વ્યાખ્યા લ્યા 1
- 2) વિશિષ્ટ ધારણાધિકાર મ્હોજે કાય 1
- 3) પુરેશા ગીલા ડેવો મ્હોજે કાય 1
- 4) સ્થાવર માલમલ સંકલ્પના સોંગા 1
- 5) તાલે ગહાળા મ્હોજે કાય 1
- 6) નગરગહાળા મ્હોજે કાય 1
- 7) ગહાળાતી વ્યાખ્યા લ્યા 1

પ્ર ૨૨૦ પુઠીલ પ્રશ્નાંતી ડલર 50 શલ્કાંત લિહા (વન્ય 2) 08

- 1) નતિસંલ્ધાંતી શેવર સંકલ્પના સોંગા 1
- 2) સોલ્યાતી તારણાવર કર્જ રેતાના ધ્યાવયાતી જાલગી 1
- 3) તાલે ગહાળાતી વૈશિષ્ટ્યે સોંગા 1

પ્ર ૩૨૦ પુઠીલ પ્રશ્નાંતી ડલર 300 શલ્કાંત લિહા (વન્ય 1) 12

- 1) પ્રતિથૂતી સ્વીકારોયાસોઠી માગવિશ્કિ તલ્લે સ્પષ્ટ કરા 1
- 2) મુદત ડેવ પાવત્યા લેતાના બેંકેને ધ્યાવયાતી લક્ષતા સ્પષ્ટ કરા 1

—xxx—

प्रागतिक शिक्षण संस्थेचे
नूतन फला वाणिज्य व विज्ञान
महा विद्यालय राजापूर

विषय - भारतीय वित्तीय बाजार आणि संस्था
वर्ग - स.यु. B. Com

सराव प्रश्नपट्टी क्र. १ निदेशक-30

प्रश्न 1. भारतीय वित्तीय प्रणालीची रचना सविस्तर स्पष्ट करा.

प्रश्न 2. जणवजारची व्याख्या करा आणि भारतीय जणवजाराला वित्तीय संस्था आणि उपजारा सांगा

किंवा
मुंबई शेजवजारची कार्यपद्धती सविस्तर स्पष्ट करा.

प्रश्न 3. अ. रा. व. मंडळ वित्त पुरवठा आणि तीर्थी कार्यपद्धती सविस्तर स्पष्ट करा

अ) राज्य वित्तपुरवठा मंडळाची प्रगती सांगा
किंवा

अ) गृह वित्तपुरवठा कंपनीची प्रगती सांगा

ब) भारतीय सर्वसाधारण विमा महामंडळाची प्रगती सांगा

प्रश्न 4. आयुर्विमा कंपनी आणि बिगर आयुर्विमा कंपन्या यांमधील फरक कोवला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाची प्रगती सांगा.

ક્રમ-૫

રિપા નિદા

૧૭- વિમાન નિમામક આગે પ્રાધિકરણ

૨૭- અવિરોધ મિત્રો નિદા

૩૭- સ્પાલ કામલિમોન લગતી યોજના

૦૬-૪૭- માડપટ્ટા વિલ્લ પુરવઠા કંપની

૫૭- ભારતીય મહિલા સંઘ

प्रागतिक शिक्षण संस्था

नूतन कुल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
राजापुर

विषय - भारतीय वित्तीय बाजार आणि सेवा
वर्ग - T.Y. B.com

सराव प्रश्नपत्रिका क्र. 2

marks - 30

Q. No. 1 मांडवल बाजाराची व्याख्या करा. भारतीय बाजारातील राष्ट्रीय शेखे कार्यपद्धती आणि महत्त्व स्पष्ट करा

Q. No. 2 वित्तीय पुनर्गठनेची व्याख्या करा. आर्थिक पिढ्यांमध्ये वित्तीय पुनर्गठनेची भूमिका स्पष्ट करा ?
किंवा

मांडवल बाजाराची व्याख्या करा. भारतीय मांडवल बाजारातील प्रामाणिक आणि पुरवण बाजाराची कार्यपद्धती सांगा ?

Q. No. 3 अ - भारतीय लघुउद्योग विकास बँकेची कार्यपद्धती सांगा.

ब) विदेशी विनिमय नियंत्रणाच्या पद्धती कोणत्या ?
किंवा

अ) रसायन मांडवल वित्तीय कंपन्याची कार्ये सांगा.
ब) भारतीय प्राविभूती विनिमय मंडळाची कार्ये सांगा.

Q. No. 4 नाणेबाजाराची व्याख्या लिहा. भारतीय नाणेबाजारी रचना आणि वैशिष्ट्ये सांगा ?

Q-No-5 लिखा निहा.

- 1] मुद्रा बैंक
- 2] अडल व्यवहार कंपनी
- 3] परस्पर निधी
- 4] भारतीय प्रतिभुती आणि विनिमय मंडळ
- 5] निवृत्ती वेतन निधी